your credit report, harming

your credit score and future

access to credit," says Adhil

amount directly with the

lender. If using a third-party

approved. Obtain a written set-

better terms, to pay off existing

debts. The goal is to reduce the

interest burden by replacing

high-interest loans with one

for the lowest EMI or the first

interest rate offered, as they

cost," says M. Barve, founder,

may increase total interest

having a lower rate, or increas-

ing the tenure to lower the EMI.

Shop around. "Don't settle

firm, ensure they are bank-

tlement agreement.

**Debt consolidation** 

Bankbazaar.com.

Shetty, chief executive officer,

If you choose this strategy, negotiate the settlement

# **Lack of margin guidance** dents Aarti's prospects

Pricing concerns likely to keep stock under pressure

Mumbai, 13 August

The stock of specialty chemicals maker Aarti Industries was down over 15.5 per cent in trade on Tuesday after its June quarter results and management commentary.

While the results were in line with Street expectations, the lack of margin guidance given multiple uncertainties and headwinds turned investors cautious. It also led to a cut in earnings expectations for FY25 and FY26. Prior to the price correction, the stock has been a major outperformer over the past year, gaining 61 per cent as compared to 34 per cent gains of BSE 500.

While the operating profit margin in Q1FY25 was the highest over the last six quarters, the company held back from issuing an outlook on profits/margins. The earlier guidance was for an operating profit of ₹1,450 crore to

The reason for the cautious approach by the management was aggressive Chinese exports and dumping (70-80 per cent of Aarti's products) which is expected to derail the price recovery process and it is not clear how long this will last. Furthermore, about 40 per cent of the company revenues are derived from the energy sector where margin volatility is high and long term growth potential may be hit by global trend towards electrification. Kotak says Institutional Equities.

Abhijit Akella and Sumit Kumar of the brokerage have a sell rating on the stock given limited visibility amid an uncertain environment (with spreading economic weakness worldwide), intense competition from China, low return on capital employed, high financial leverage and slippages on project ramp-up in the past.



### CAUTIOUS APPROACH



Though there were pricing pressures and supply chain issues, revenues for the June quarter were strong and rose 31.2 per cent over the year ago quarter and were boosted by volume-led recovery in core products and those that were on contract.

There was a recovery in select export products with domestic volumes remaining stable.

Gross margins were under pressure and fell by 190 basis points on a sequential basis to 37.7 per cent.

Dumping by Chinese producers and lower prices led to the fall as compared to gross margins of 39.7 per cent in the year ago quarter and 39.6 per cent in March

key raw materials, such as benzene and aniline, also impacted profits at the gross level.

Anand Rathi Research has trimmed its operating profit considering multiple challenges and maintained its hold recommendation. Bhawana Israni and Bhavin Soni of the brokerage identify margin trajectory, capex execution and timely recovery in the global agrochemical industry as key triggers in the near term.

The Street will thus keep an eye on the operating profit margins over the next couple of

Operating profit margins at 15.1 er cent were up 240 basis points over the year ago quarter and 70 basis points sequentially despite the competitive pricing environment due to aggressive supply from China.

While PhillipCapital Research has cut its FY25/26 operating profit estimates by 3-4 per cent, it believes that there would be an imminent price recovery in chemicals in the subsequent quarters and incremental sales from downstream products which could surprise estimates positively.

Surva Patra of the brokerage is optimistic about the outlook and quarter. Increases in the prices of has a 'buy' rating on the stock.

## YOUR MONEY

## Minimise interest cost with avalanche debt repayment strategy

BINDISHA SARANG

As India marks its 78th Independence Day this week, have you considered what financial freedom means to you? For many, it's about having savings, investments, cash reserves, a solid retirement fund, and the freedom to pursue their chosen career. However, the first step towards achieving any of this is escaping debt. "Reducing or eliminating debt frees up funds for goals like a home purchase, children's education, and retirement," says Jinal Mehta, founder, Beyond Learning Finance.

Household debt in India has been rising, reaching a record high of 39.1 per cent of gross domestic product (GDP) in the third quarter of fiscal year 2024, according to a Motilal Oswal report. In its June 2024 Financial Stability Report, the Reserve Bank of India (RBI) had noted that with household savings declining and financial liabilities increasing, household debt warrants close monitoring. Here are strategies bortrap can adopt:

#### Debt settlement

Debt settlement involves negolakh credit card bill for ₹2.25 nificant drawbacks.

tiating a payment less than the total owed, such as settling a₹4 lakh. While it might seem like a money-saving option, it has sig-

"Stopping payments to seek a settlement can lead to late fees and penalties. This debt

rowers looking to escape a debt

also gets marked as 'settled' in

Debt consolidation involves taking a new loan, ideally with

MB Wealth Financial Solutions. Remember, access to new

borrowing may be limited until you pay off the consolidated

#### **HOW BALANCE TRANSFER CREDIT CARD WORKS**

**PURPOSE:** Consolidates multiple credit card debts into one, reducing financial strain and potentially improving credit score **INTEREST:** They provide lower interest rates, often 0%, and interest-free periods on new purchases if the balance is paid off in time

**ADVANTAGES:** They offer introductory rates and extended interest-free periods, aiding in debt consolidation and reducing financial strain

**AVOID:** Using balance transfers just to delay payments without curbing expenditure can

ADVICE: Check the new card's terms, including fees, rates, and the duration of promotional offer; pay off the balance before the offer expires

#### Debt avalanche

This is the most popular strategy. It involves following the highest-interest-first approach. Rank your loans by interest rate from highest to lowest, make minimum payments on all to avoid default, and then use any surplus to pre-pay the debt with the highest interest rate.

'The debt avalanche strategy saves the most in interest cost,' savs Mehta.

If higher-cost debts are your largest borrowings, you will see slower progress initially. It also limits the savings available to the borrower

#### **Debt snowball**

With the debt snowball method, the borrower pays off the smallest debt first and gradually moves towards the largest regardless of interest rate. Make minimum payments on all debts, then use extra funds to tackle the smallest debt first. After clearing it, move to the next smallest.

'By providing a quick win in the debt repayment journey, it boosts confidence. However, it is costlier," says Barve. Research shows this strategy works best from a behavioural standpoint.

Borrowers may also combine strategies. Start with the snowball method and pay off the smallest debt first, then use extra funds to tackle the highest-interest debt. This approach strikes a balance between reducing interest cost and building confidence.

Consider debt consolidation if you have several high-interest debts to manage. Use settlement only as a last resort.

#### Check list of documents to procure after closing your home loan Loan repayment an official piece of mortgage, a lien is The non-encumbrance

#### Original property documents:

After the loan closure, it is essential to collect all the original documents that were submitted to the lender at the time of securing the loan.

No dues certificate: A 'no dues' certificate is document confirming that you have no outstanding dues with your lender. It serves as tangible evidence that your loan has been fully

Removal of lien: When you take out a

After you pay off the loan, it is essential to ensure that this lien is formally removed.

placed on your property

as security for the loan.

non-encumbrance certificate:

certificate (NEC) is a statements: vital legal document that records all financial transactions related to the

property. After loan repayment, ensure that the NEC reflects the closure of the

loan.

Collect all bank statements related to the loan repayments. These statements serve as proof of payment and can be crucial in case of any disputes regarding the loan

closure.

COMPILED BY AYUSH MISHRA

## 1POINT

### **ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED**

(CIN: L74900MH2008PLC182869)

Registered Office: International Infotech Park, T-762, Tower-7, 6th Floor, Vashi, Navi Mumbai -400703.

Tel No.: + 91 (22) 6687 3800, Fax No.: + 91 (22) 6687 3889, Website: www.1point1.in Email: <a href="mailto:investors@1point1.com">investors@1point1.com</a> **EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** 

FOR THE QUARTER	ENDED 30 ti	JUNE 202	24	
		(Rs. I	n Lakhs except į	oer share data
		Quarter Ended		Year Ended
Particulars	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	6,213.67	5,329.83	4,024.35	17,515.97
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	946.13	896.65	608.63	3,026.40
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	946.13	896.65	608.63	3,026.40
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	760.42	665.80	432.16	2,138.15
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	754.45	666.36	428.02	2,126.88
Equity Share Capital				4,271.77
Reserves (excluding Revaluation Reserve)				9,693.63
Earnings Per Share (of Rs. 2/- each)				
Basic:	0.36	0.31	0.22	1.06
Diluted:	0.34	0.31	0.22	1.06
EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL	RESULTS FOR T	HE QUARTER	ENDED 30TH	JUNE 2024
		Quarter Ended		Year Ended
Particulars	30/06/2024	31/03/2024	30/06/2023	31/03/2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	4,885.19	4,261.12	4,023.14	16,596.80
Profit /(Loss) for the period (Before tax/ Exceptional and/or extraordinary Item)	758.92	812.04	609.42	3,100.84
Profit/(Loss) (After tax/ Exceptional and/or	603.80	606.37	430.30	2,237.71

The above results were reviewed by the Audit Committee & approved by the Board of Directors in its meeting date

The above is an extract of detailed format of financial results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirement) Regulations, 2015. The full format of financial results is available on the website of National Stock Exchange of India Limited and the Company For ONE POINT ONE SOLUTIONS LIMITED

otal Comprehensive income after tax

INDOKEM LIMITED

602.18

604.22

426.16 2,225.43

CIN NO.: L31300MH1964PLC013088 Registered Office: Khatau House, Plot No. 410, Mogul Lane, Mahim, Mumbai 400 016. Tel No.: +91-22-61236767 Email: iklsecretarial@gmail.com Website: www.indokem.co.in STATEMENT OF LINAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024

(Rs.In Lakhs)					
	(	Quarter ended		Year ended	
Particulars	June 30, 2024	March 31, 2024	June 30, 2023	March 31, 2024	
	(Unaudited)	(Audited)	(Restated)	(Audited)	
1 Total income from operations	3,699	4,016	4,419	16,521	
2 Profit / (Loss) before tax	(139)	(101)	(40)	(619)	
3 Profit / (Loss) for the year	(139)	(105)	(40)	(623)	
4 Total comprehensive income / (loss) net of tax	(147)	(132)	(40)	(656)	
5 Paid-up equity share capital (face value of Rs. 10/- each)	2,789	2,789	2,789	2,789	
6 Other Equity (Excluding Revaluation Reserves)				1,068	
7 Earnings per share (EPS) (not annualised)					
Total Earnings per share					
(a) Basic (in Rs.)	(0.50)	(0.39)	(0.14)	(2.23)	
(b) Diluted (in Rs.)	(0.50)	(0.39)	(0.14)	(2.23)	

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the Stock Exchange website. (www.bseindia.com) and on the Company's website

(www.indokem.co.in) Key standalone financial information is given below

Place : Mumbai

		Year ended		
Particulars	June 30,	March 31,	June 30,	March 31,
	2024	2024	2023	2024
	(Unaudited)	(Audited)	(Restated)	(Audited)
Total income from operations	3,205	3,362	3,794	13,991
Profit / (Loss) before tax	(181)	(157)	(58)	(522)
Profit / (Loss) for the year	(181)	(161)	(58)	(526)
Total comprehensive income / (loss) net of tax	(189)	(186)	(58)	(558)
By order of the Board of Directors				

For Indokem Limited Sd/ Mahendra K Khatau

Chairman & Managing Director

### **DCW LIMITED** CIN : L24110GJ1939PLC000748 gistered office : Dhrangadhra - 363315 ( Gujarat ) mal', Nariman Point, Mumbai - 400021 \ Telepho

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED

Readfull report here: https://mybs.in/2dYASAc

	30 <sup>™</sup> JUNE, 2024							
	Particulars	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2024 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)			
1.	Total Income from operations	49,952.42	62,168.79	43,804.15	1,87,158.98			
2.	Net Profit / (Loss) before tax for the period	1,014.54	2,456.55	1,532.34	2,534.17			
3.	Net Profit / (Loss) after tax for the period	672.80	1,533.22	999.02	1,565.96			
4.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	672.80	1,514.95	999.02	1,547.69			
5.	Equity Share Capital of face value of ₹ 2/- each.	5,903.10	5,903.10	5,903.10	5,903.10			
6.	Earning Per Share (of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations) (* not annualised)		*					
	1. Basic	0.23	0.52	0.34	0.53			
	2. Diluted	0.23	0.52	0.34	0.53			
	TEO.							

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges unde Regulation 33 of SEBI (Listing and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and the company webs

Pramod Kumar Jai

Place : Mumbai Chairman & Managing Director
DIN : 0038045 Dated : 13th August, 2024

#### MPS INFOTECNICS LIMITED CIN:L30007DL1989PLC131190

Ph: 011-43571044, Fax:011-43571047; Email: info@mpsinfotec.com

Extract of Unaudited Financial Results (Consolidated) for the Quarter Ended June 30, 2024

					(
		Q	Year Ended		
S. No.	Particulars	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
NO.		Un-audited	Audited	Un-audited	Audited
1	Total income from operations (net)	11.80	10.63	10.74	54.58
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(96.37)	(121.41)	(95.03)	(401.97)
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(81.93)	(110.20)	(83.44)	(355.88)
4	Total Comprehensive Income for the Period (Net of Taxes)	(81.60)	(107.27)	(84.80)	(342.71)
5	Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)	37,744.37	37744.37	37744.37	37744.37
6	Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity)				5,384.27
7	Earning Per Share (Basic)	(0.002)	(0.003)	(0.002)	(0.009)
8	Earning Per Share (Diluted)	(0.002)	(0.003)	(0.002)	(0.009)

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements ) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Excha

and on the Company's website www.mpsinfotec.com. The key standalone financial information are as unde

	Q			
Particulars	30-Jun-24	31-Mar-24	30-Jun-23	31-Mar-24
	Un-audited	Audited	Un-audited	Audited
Total revenue from operations	11.80	10.63	10.74	54.58
Profit before tax	(96.37)	(121.41)	(95.03)	(401.97)
Profit after tax	(81.93)	(110.20)	(83.44)	(355.88)

The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on August 12, 2024.

Harish Textile Engineers Limited

www.harishtextile.com: E Mail: investor@harishtextile.com

Quarter

June 30.

16.79

June 30.

2,866.62

2.29

3.95

d)(Unaudited) (Audited)

Regd. Office: 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East) Mumbai-40l CIN No:L29119MH2010PLC201521 Phone: +91 22 66490251, Web site:

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 202

Date: 12/08/2024

Peeyush Kumar Aggarwa

Quarter

March 31.

3,685.30

(105.75)

(86.26)

2.29 (105.75)

333.60 333.60

DIN: 00090423

Year Ended

March 31

(Audited

(35.85)

(28.27)

591.81

### YUVRAAJ HYGIENE PRODUCTS LIMITED

CIN: L74999MH1995PLC220253

Regd. Office: Plot No. A-650, TTC Industrial Estate, MIDC, Mahape, Pawane Village, Navi Mumbai - 400705. Tel: 02227784491, Email ID: <a href="mailto:yhpl@hic.in">yhpl@hic.in</a>, Website: <a href="mailto:www.hic.in">www.hic.in</a>

Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended 30.06.2024

				Rs. in Lak	hs (Except EPS)
Sr. No.	Particulars	FOR THE QUARTER ENDED 30.06 2024	FOR THE QUARTER ENDED 31.03.2024	FOR THE QUARTER ENDED 30.06.2023	FOR THE YEAR ENDED 31.03.2024
L		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total income from operations	783.43	498.19	450.40	1,975.92
2	Net Profit / (Loss) for the period before				
ı	Tax, Exceptional and/or Extraordinary items	47.32	(1.20)	3.37	6.44
3	Net Profit / (Loss) for the period before				
ı	tax after Exceptional and/or Extraordinary items	47.32	(1.20)	3.37	6.44
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
ı	(after Exceptional and/or Extraordinary items)	47.32	(38.89)	2.30	(34.13)
5	Total Comprehensive Income for the period				
ı	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
ı	and other Comprehensive Income (aftertax)]	47.46	(39.08)	2.56	(33.57)
6	Paid-up equity share capital				
ı	(Face Value of Re. 1/- each)	906.56	906.56	906.56	906.56
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per				
	balance sheet of previous accounting year)	-	-	-	(1,406.55)
8	Earnings Per Share (of Rs. 1/-each)				
ı	(for continuing and discontinued Operations)-				
ı	Basic:	0.05	(0.04)	0.00	(0.04)

 The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Un-audited Financial Results are available on the website of the Company (www.hic.in) and also on StockExchange website

0.05

The Quarterly Un-audited Financial Results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on August 13, 2024. The Statutory Auditors of the Company have carried out a For Yuvraaj Hygiene Products Limited Limited Review of the same.

Vishal Kampani Dated: 13th August, 2024

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period Reserves (excluding Revaluation Reserve)

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

as shown in the Audited Balance Sheet of the

(for continuing and discontinued operations)

Earnings Per Share (of Re.10/- each)

previous year

Quarter ended on June 30, 2024 filed with the Stock Exchange on August 13, 2024 under Regulation 33 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter ended on June 30, 2024 are available on the company's website www.harishtextile.com and on the stock exchange websites www.bseindia.com.

2. The above Unaudited Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the Companie (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian Accounting Standards)

Amendment Rules, 2016 as amended. The above results were reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken of ecord by the Board of Directors of the Company at their meeting held on August 13, 2024.

For Harish Textile Engineers Limited For and on behalf of Board of Director

Managing Director

Diluted:

Place : Navi Mumbai

Note:

(0.04)

Managing Director

0.00

(0.04)

Mumbai

## शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स ७०० अन् निफ्टी २०८ अंकांनी घसरले

(वृत्तसंस्था) : बाजारातीलगुंतवणूकदारांसाठी मंगळवारचा दिवस अतिशय वाईट ठरला. सत्राची सुरुवात घसरणीसह झाली, मात्र काही वेळानंतर त्यात किंचित वाढ

झाल्याचे दिसन आले. पण, दिवसाखेर सेन्सेक्स ६९३ अंकांच्या घसरणीसह ७८,९५६ अकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २०८ अंकांच्या घसरणीसह २४,१३९

व्यवहारात बँकिंग, एनर्जी, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सच्या विक्रीमुळे बाजार मोठ्या प्रमाणावर खाली आला. तर, कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्येच खरेदी दिसून आली. व्यवहाराअंती सेन्सेक्स ६९३ अंकांच्या घसरणीसह ७८,९५६ अंकांवर आणि निफ्टी २०८ अंकांच्या घसरणीसह २४,१३९ अंकांवर बंद झाला. बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे ४.५० लाख कोटी रुपयांचे

झाले.

हिंदुस्थान कॉपरचा शेअर ३.३७ टक्क्यांनी वाढून बंद झाला. याशिवाय बलराम चिनी ३.२८ टक्के, अरबिंदो फार्मा ३.०१ डिक्सन टेक्नॉलॉजी टक्के, टक्के, मॅरिको २.४७ ३.७६ टक्के. टीव्हीएस मोटर टायटन कंपनी टक्के. 9.69 टक्के, अपोलो रुग्णालय टक्के वाढीसह बंद झाले. तर, आरती इंडस्ट्रीज टक्के, चंबळ 84.84 फर्टिलायझर 50.0 टक्के. झायडस लाइफ 4.88 टक्के, एचडीएफसी बॅक ३.२८ टक्के, टाटा स्टील टक्के, 2.30 फायनान्स टक्के, २.०२ एसबीआय .७८ टक्के आणि टाटा

नवी दिल्ली, दि. १३ मोटर्स १.९२ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

## allcargo **GATI**

अलकार्गो गती लिमिटेड (पूर्वीचे गती लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L63011MH1995PLC420155 गोंटणीकरण कार्यालय · × था मजला. बी विंग, अलकार्गो हाउस, मीएसटी गेड

कलिना सांताकुझ (पूर्व), मुंबई ४०००९८, महाराष्ट्र भारत.

द्र. ०२२-६६७९८१०० ईमेल आयडी : investor.services@allcargologistics.com वेबसाइट : www.gati.com

व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधात माहिती

नूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीची २९ **वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दि. १० सप्टेंब** २०२४ **रोजी ३.०० वा.** भाप्रवे वहीसी/ ओएवहीएम मार्फत सभेच्या ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविन भायोजित केली आहे व सर्व लागू तरतूद अनुसार कंपनी ॲक्ट, २०१३ (ॲक्ट) व नियम अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड क्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार व सामान्य सर्क्युलर दे. ०५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ०८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ०५ मे २०२२, २८ डिसेंबर ०२२ व २५ सप्टेंबर, २०२३ अनुसार कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए सर्क्युलर) अनुसार जारी व सीक्युरिटी ॲन्ड एक्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) अनुसार २९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पार पाडण्याकरिता आयोजित केली आहे. सभासदांनी व्हीसी/ ओएव्हीएम सुविधा मार्फत ॲक्टच्या अनुच्छेद १०३ अंतर्गत रिनॉकिंग हेतुकरित उपस्थित राहावे. पुढे, सदर एजीएम मतदानाकरिता उपलब्ध नसेल.

वेत्तीय वर्ष २०२३–२४ करिता २९ वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल यांकरिता वरील सर्क्युलर अनुपालन सर्व भासदांना ईलेक्टॉनिकली ईमेल आयडी डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/ कंपनी यांच्यासह कंपनीच्या वेबसाइट www gati.com वर उपलब्ध आहे, स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड www.bseindia.com वेबसाइट, नॅशनल टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com व ई-मतदान सुविधा प्रदाते नॅशनल सीक्युरिटीज डेपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

नोंदणीकरण/ ई–मेल आयडी अद्ययावत करण्याचे स्वरूप :

भासद जे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व ज्यांनी कंपनीसह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत/ अद्ययावत केले नसतील त्यांनी त्यांचे ईमेल आयडी स्वाक्षरीकृत करून कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स अर्थात लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना खालील निर्देशित पत्त्यावर फोलिओ क्र. व सभासदांचे नाव वा मेल करून कु. टी. एस. महाराणी, कंपनी सचिव यांना investor.services@allcargologistics.con वर संपर्क साधावा.

भासद जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी त्यांचे संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह ईमेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करावे.

भासदांनी एजीएममध्ये सूचनेमधील पार पडलेल्या व्यवसायावर परोक्ष ई-मतदान वा ई-मतदान मार्फत मतदान करावे मभासदांद्वारे ई-मतदानाचे स्वरूप व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स व प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स सभासदांर्न यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसल्यास एजीएम आयेजित सूचनेमध्ये प्रदानित करून परोक्ष ई-मतदान वा ई तदान एजीएम दरम्यान माहिती पाहावी.

०९ सप्टेंबर, २०२४ रोजी ५.०० वा. बंद होत आहे. सदर कालावधी दरम्यान कंपनीच्या सभासदांनी जे प्रत्यक्ष वरूपातील व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत तांनी निर्धारित तारीख अनुसार मंगळवार दि. ०३ स्टेंबर, २०२४ रोजी ईलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करावे. एकदा मतदान ठरावांवर सभासदांनी मतदान केल्यास र यामध्ये बदल करू शकत नाहीत.

रभासदांनी एजीएममध्ये व्हरिसी वा ओएव्हरीएम मार्फत उपस्थित राहावे व त्यांचे मतदान परोक्ष ई-मतदान सविधा पा गडावी व एजीएम दरम्यान ई–म्तदान प्रणाली एजीएम दरम्यान पात्र असेल. सभासदांनी त्यांचे मतदान परोक्ष ई–मतदान ज़ीएम पूर्वी करावे व सभेच्या दरम्यान त्यांचे मतदान करण्याकरिता अधिकार नाही.

रील माहिती सर्व माहिती आधारावर व सर्व सभासदांना लाभ देण्याकरिता कंपनीच्या व एमसीए सर्क्युलर व सेबी

सदर माहिती कंपनीची वेबसाइट www.gati.com वर व स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

भासदांनी कंपनीच्या आरटीए यांना खालील निर्देशित पत्यावर संपर्क साधावा

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पनिट : अलकारगो गती लिमिटेड

(पूर्वीचे गती लिमिटेड म्हणून ज्ञात)

fl-१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३, महाराष्ट्र र. क्र. १८००३४५४००१

मेल : rnt.helpdesk@linkintime.co.in

अलकार्गो गती लिमिटेड (पूर्वीचे गती लिमिटेड म्हणून ज्ञात) सही/ टी. एस. महाराणी

एम. क्र. एफ८०६९

## वांद्रे टर्मिनस – अहमदाबाद व जयपूर दरम्यान सुपरफास्ट फेस्टीव्हल विशेष ट्रेन्स चालविणे

ट्रेन क्र.	गाडी सुटण्याचे ठिकाण व गंतव्य स्थानक	सेवांची तारीख	आगम	प्रस्थान
०९०५३	वांद्रे टर्मिनस – अहमदाबाद	१४.०८.२०२४	२१.३० वा. (बुधवार)	०५.३० (पुढील दिवशी)
०९०५४	अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस	१५.०८.२०२४	०८.४५ वा. (गुरुवार)	१७.१५ (तत्सम दिवशी)

**थांबा :** बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत, भारूच, वडोदरा, आनंद व नदियाड स्टेशन येथे दोन्ही दिशांना.

रचना : एसी ३-टायर, स्लीपर क्लास व जनरल द्वितीय श्रेणी कोचेस

०९०३७	वांद्रे टर्मिनस – जयपूर	१५.०८.२०२४	२१.४० (गुरुवार)	१६.०० (पुढील दिवशी)
०९०३८	जयपूर-वांद्रे टर्मिनस	१६.०८.२०२४	१९.०० (शुक्रवार)	१३.०० (पुढील दिवशी)

थांबा : बोरिवली, पालघर, वापी, वलसाड, सुरत,भारूच, वडोदरा, गोधरा, रतलाम, नागदा, कोटा व सवाई माधोपूर स्टेशन दोन्ही दिशांना.

रचना : एसी ३ टायर, स्लीपर वर्ग व सामान्य द्वितीय वर्ग कोचेस

#### विस्तत माहिती संबंधात वेळ, थांबा व रचना यांच्याकरिता प्रवाश्यांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी.

ट्रेन क्र. ०९०५३ करिता बुकिंग खुली आहे व ट्रेन क्र. ०९०५४ व ०९०३७ दि. १४.०८.२०२४ पासून सर्व पीआरएस काउंटर्स वर व आयआरसीटीसी वेबसाइट वर उपलब्ध आहे. वरील ट्रेन विशेष प्रभारांवर विशेष ट्रेन चालविण्यात येईल.



WESTERN RAILWAY wr.indianrailways.gov.in

facebook.com/WesternRly X twitter.com/WesternRly

सर्व आरक्षित तिकीटांकरिता कृपया मूळ आयडी पुरावा सोबत बाळगावा

CREATIVE

### क्रीएटीव्ह न्यूटेक लिमिटेड

पूर्वीचे क्रीएटीव्ह पेरिफेरल्स ॲन्ड डिस्ट्रीब्युशन लिमिटेड म्हणून ज्ञात नोदणीकृत कार्यालय : ३ रा व ४ था मजला, प्लॉट क्र. १३७एबी, कांदिवली को–ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७.

दूर.: +९१-२२-५०६१ २७०० ई-मेल: cs@creativeindia.com वेबसाइट: www.creativeindia.com सी आयएन: L52392MH2004PLC148754

### दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत निष्कर्षाचा अहवाल

			वर्ष अखेर		
म. क्र.	विवरण	३०.०६.२०२४	39.03.7078	30.08.2023	39.03.7078
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
۹.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३०,१००.९१	३०,४१४.९३	४६,८३३.४६	१,७१,३११.५६
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	१,०८०.०१	२,५२७.५७	७१६.५०	५,८२२.५२
₹.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	१,०८०.०१	ર,५રહ.५હ	७१६.५०	५,८२२.५२
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	९०८.७९	२,०३६.३५	466.08	४,८२५.१३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नका/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	९०८.७९	२,०४१.३८	466.08	४,८२३.५१
ξ.	प्रदानित भाग भांडवल	१,३४७.६४	१,३४७.६४	१,२६०.००	१,३४७.६४
	राखीब (गत वर्षांच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता) लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दि. ३१.०३.२०२४ अनुसार		१९,२०७.३६		१९,२०७.३६
٤.	उत्पन्न प्रति शेआ (रु. १०/ - प्रत्येकी) (चालू व खंडित कार्यचलनाकरिता)				
	ए. मूळ	4.68	१५.११	३.९१	37.4८
	बी. सौम्य	4.46	१४.७७	३.९१	38.64

### दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाही अखेरकरिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा सारांश

		तिमाही अखेर			
अ. क्र.	विवरण	३०.०६.२०२४	39.03.2028	३०.०६.२०२३	39.03.7078
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
ξ.	कार्यचलनातून एकूण महसूल	२७,७२७.४४	२७,७७१.२७	४५,६०९.९४	१,६३,८५४.२५
₹.	करपूर्व नफा	६८२.५६	२,०३५.८२	480.80	४,०६९.६८
₹.	कर पश्चात नफा	५११.३४	१,५४४.६०	४११.५९	३,०७२.२८
٧.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५११.३४	१,५४९.६३	४११.५९	३,०७०.६६
ī:					

ठिकाण : मुंबई

प्रारूपांचे सारांश आहे. तिमाही अहवालाचा संपूर्ण प्रारूप एनएसई वेबसाइट www.nseindia.com व कंपनीची वेबसाइट www.creativeindia.com वर उपलब्ध आहे. २. वर्ष अखेर दि. ३०.०६.२०२४ करिता बरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १२ ऑगस्ट. २०२४ रोजी गुरुवार, १०.०० वा. आयोजित त्यांच्या सभेमध्ये लेखा समिती द्वां

पाहण्यात आला आहे व दि. १२ ऑगस्ट, २०२४गुरुवार स. ११.०० वा. रोजी आयोजित समेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. क्रीएटीव्ह न्यूटेक लिमिटेडकरिता

केतन पटेल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

## ब्रेस पोर्ट लॉजिस्टीक्स लिमिटेडचा आयपीओ १९ ऑगस्टला खुला होणार

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) : इंटिग्रेटेड ओशन, सूचीबद्ध केले आहेत.

सूचना याद्वारे सर्वांना देण्यात येते की, मी **हर्षद किशोर पाटील** यांच्या खालील निर्देशित मालमत्तेच्या

संबंधात खालील लिखीत अनुसुचीमध्ये विवरणीत मालमत्तेचे मालक अर्थात माझे अशील **हिरेन पारेख ही** 

असल्यास तसेच विक्री, गहाण, पभार, धारणाधिकार, भेट, भाडेकरार, वापर, न्यास, ताबा, वारसा वा हब

कोणत्याही स्वरूपातील काही असल्यास त्यांनी यादारे सदर अधोहस्ताक्षरित यांना त्यांचे कार्यालय पत्ता वकील

नेविल छेडा, सी/ओ छेडा ॲन्ड असोसिएट्स, दकान क्र. ७ व ८, तळ मजला, मधूर सीएचएसएल, टी. पी

एस. ५५ व ५६ वा रोड. वीर सावरकर गार्डनजवळ. नाना पालकर स्मती समिती मार्ग. बोरिवली (पश्चिम)

मुंबई ४०० ०९२ येथे संबंधित करार व/वा दस्तावेज यांच्या प्रमाणित पत समवेत सदर तारखोपासून १९

(पंधरा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात सहर साहर करणे आवश्यक आहे अन्यथा खालील निर्देशित जागेची

पडताळणी कोणत्याही दावे वा आक्षेप काही असल्यास ते कोणत्याही संदर्भाविना हस्तांतरण पर्ण करण्यात

येईल व सदर दावे काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील. आम जनतेकडून कोणतेर्ह

वरील संदर्भित मालमत्तेची अनुसूची :

सर्व तो **रहिवासी** जागा धारक **मालकीहक** आधारावरील फ्लॅट क्र. ७०२, मोजमापित ४१.८२ चौ. मीटर

**बिल्ट अप** क्षेत्रफळ, **सातवा** मजला, बिल्डींग **श्री ओम** म्हणून ज्ञात, बद्रीकेदारनाथ अपार्टमेंट, सोनीवाडी,

सिंपोली रोड, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९२ येथील सर्व तो भाग व भूखंड असलेली जिमन धारक

सीटीएस क्र. ७८३/७८४ व एफ. पी. क्र. ७०८/७०९, गाव बोरिवली, तालूका बोरिवली येथील

नोदणीकरण जिल्हा व उप जिल्हा मुंबई उपनगरीय यांच्यासह **सर्व ५ (पाच)** संपूर्ण प्रदानित शेअर्स रु. ५०/-

(रु. पन्नास मात्र) प्रत्येकी धारक विभिन्न क्र. २४६ ते २५० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ५०

श्री ओम को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे जारी नोंदणीकरण क्र. एमयूएम/डब्ल्यूआर/

एचएसजी/टीसी/१२६२६/२००४-०५ दि. १.१०.२००४ अंतर्गत धारक आहेत. सदर इमारत बृहन्मुंबई

THE VICTORIA MILLS LIMITED

Regd. office: Victoria House, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai 400013
CIN: L17110MH1913PLC000357, Tel No.: 24971192/93, Fax No.: 24971194

Email Id: vicmill2013@gmail.com, Website: www.victoriamills.ii

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2024

सही/- श्री. नेविल पी. छेडा

Twelve

Months

ended

31/03/2024

Audited

1857.57

121.79

121.79

72.83

1,000.00

98.56

6228.58

73.90

FOR THE VICTORIA MILLS LTD.

(ADITYA MANGALDAS) MANAGING DIRECTOR DIN NO 00032233

Quarter

Ended

30/06/2024

Unaudited

1451.87

140.12

140.12

110.12

453.66

98.56

111.73

Quarter

Ended

30/06/2023

Jnaudited

1745.87

285.81

285.81

212.81

574.77

98.56

215.92

215.92

महानगरपालिकेद्वारे असेसमेंट क्र. आरसी०१०३६५०१५०००० द्वारे धारक आहेत.

Particulars

Total Income from operation (Net)

Income for the period)

Equity share Capital

a) Basic

b) Diluted

Date: 13.08.2024 Place:Mumbai

Note:

Net Profit /(Loss) for the period (before Tax

Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit /(Loss) for the period before Tax

Net Profit /(Loss) for the period after Tax

(after Exceptional and/or Extraordinary Items)

(after Exceptional and/or Extraordinary Items)

(Comprising Profit/Loss and Other Comprehens

Total Comprehensive Income for the period

Reserves (excluding Revaluation Reserves

(for continuing and discontinued operations)

Earnings Per Share ( of Rs.100/- each)

as shown in the Balance sheet of previous year

Auditors have conducted the Limited Review of the same

एअर आणि स्पेशल कार्गी लॉजिस्टिक्स प्रवणाऱ्या ब्रेस पोर्ट लॉजिस्टिक्स लिमिटेडने १९ ऑगस्ट २०२४ रोजी आयपीओ बाजारात आणण्याची योजना जाहीर केली आहे. या आयपीओद्वारे २४.४१ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. एनएसई इमर्जिंग प्लॅटफॉर्मवर शेअर्स

**गालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक** असल्याने पडताळणी करत आहे.

उत्तर नंतर विचारात घेतले जाणार नाही.

ठिकाण : मुंबई

इश्यू साइज ३०,५१,२०० इक्विटी शेअर्स असून प्रत्येकी १० रुपये अंकित मृल्य आहे.

इश्यूमधून मिळणारी निव्वळ रक्कम कंपनीच्या वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आणि जनरल कॉपोरिट हेतुंसाठी वापरली जाणार आहे. अँकर बिडींग १६ ऑगस्ट

२०२४ रोजी उघडेल आणि इश्यू १९ ऑगस्ट २०२४ रोजी सबस्क्रीप्शनसाठी उघडेल आणि २१ ऑगस्ट २०२४ रोजी बंद होईल. या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे असून, इश्यूचे रजिस्ट्रार लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे

### दलाल स्ट्रीट इन्वेस्टमेटस लिमिटेड

सीआयएन : L65990MH1977PLC357307

नोदणीकृत कार्यालय : ४०९ देव प्लाझा, एस. व्ही. रोड. फायर ब्रिगेड समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई महाराष्ट्र शहर ४०० ०५८. दूर. क्र. +९१ -२२-२६२०१२३३ ईमेल : info@dalalstreetinvestments.com वेयसाइट : www.dalalstreetinvestments.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अनु. क	विवरण	३० जून, २०२४	३१ मार्च, २०२४	३० जून, २०२३	दि. ३१ मार्च, २०२
*		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनात्न एक्ण उत्पन्न	35.25	88.88	१२.०१	११३.
₹.	कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपूर्व)	£.90	(२१.४३)	(4.90)	₹\$.
	कर पूर्व करलावधीकरिता निव्वळ नपर/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	\$. <b>६.</b> ९०	(२१.४३)	(4.90)	₹३.
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	6,90	(२१,४३)	(५,९०)	<b>१</b> ३.
ч,	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नका/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	88.58	(२३.५८)	19.98	¥\$.
ξ.	इक्टिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्व रु. १०/- प्ल्येकी)	39.49	39.49	39.48	39.
9.	राखीय (मृल्यांकन राखीय वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	४६८.२२	४९१.
٤.	थिनत कर्ज	\$08.88	36.60\$	१६६.६८	30%
٩.	कर्ज इक्टिटी रेशिओ (वेळेची संख्या)	0.48	0.49	0.33	0.
₹0.	कर्ज सेवा कव्हरेज रेशिओ (वेळेचीस संख्या)	1.78	8.70	0.00	3.
११.	च्याज सेवा कव्हरेज रेजिओ (वेळेची संख्वा)	15.615	3.64	0.00	3.5
१२.	उत्पन्न प्रति शेक्स (क. १०/- प्रत्येकी) (चालू च खंडित कार्यचलनाकारता)				
	१. मूळ	2.25	(\$, \(\pi\))	(१.८७)	à.
	२. सीम्ब	2.25	(6,83)	(१.८७)	3.

वरील अहबाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेज सह दाखा दि. ३०.०६.२०२४ अखेर तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाकरिता विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट <u>≤www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>≤www.dalalstreetinvestments.com</u>≥

दि. ३० जून, २०२४ रोजी अखोर तिमाही अखोरकारिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित संबंधित सभेमध्ये त्यांचे

संचालक मेंडळाद्वारे व लेखा समितीद्वारे मंजूर करण्यात आला आहे. अलंखापपीष्ठित वित्तीय अहवाल इंडियन अकाऊंटिंग स्टैंडडे ३४ - अंतरिम वित्तीय अहवाल, अधिसृचित कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ अनुसार सदर व्यवहार केले जाणार नाहीत. सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता वित्तियम) आवरयकता २०१५ च्या वित्तियमन ३३ अंतर्गत आवरयकता यांच्यासह वैधानिक लेखापपीक्षक

यांना दि. ३० जून, २०२४ रोजी अखोर तिमाही व अर्ध वर्ष अखोर करिता कंपनीच्या वित्तीय अह

दलाल स्ट्रीट इन्बेस्टमेट्स लिमिटेड व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ०३२८२०७७

(१.८४)

गत वर्ष अखेर

वर्ष अखेर

ठिकाण : मुंबई

## ग्लोबलस्पेस् टेक्नोलॉजीस लिमिट्ड

नोंदणीकृत कार्यालय : ६०५, रूपा सॉलिटेअर बिल्डींग, मिलेनीअम बिझीनेस पार्क, नवी मुंबई, ठाणे -४०० ७१०. सीआवएन : L64201MH2010FLC211219 दूर. क्र. ०२२-४९४५२०१५ इमेल आयडी : cs@globalspace.in वेबसाइट : www.globalspace.in दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

(सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४५(१) (बी) पाहा) दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकस्ति। अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

#### (उत्पन्न प्रति शेअर बगळता) तिमाही अखेर गत वर्ष अखेर ३० जून, २०२४ | ३१ मार्च, २०२४ | ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) १. कार्यचलनामधून एकूण महसूल १००३,११ ४६५.३१ ९५२.४७ २९१७.२० कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिविशेष व कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष -370.34 -883.30 20.60 -३८१.२३ व /वा अतिसामान्य बाबीपश्चात: कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष च/वा अतिसामान्य बाबीपश्चात#) -803.94 20.60 -343.88 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ (तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक -X07.EZ 30.60 -342.49 ६. समतुल्य भाग भांडवल १,१४५.६६ 3,838,6 १,१४५.६६ 3,834.96 राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित २२०३.८६ उत्पन्न प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी) (चालू व खाँडित कार्यचलनाकरिता)

डीसी इन्फोटेक ॲन्ड कम्युनिकेशन लिमिटेड

सीआचएन : L74999MH2019PLC319622 **नोंदणीकृत कार्यालय** : युनिट क्र. २, अस्टिरोक्रेट, तळ मजला, लज्या कंपाऊंड, मोगरा रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९.

दि. ३०.०६.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

Exchange website, www.bseindia.com, and on the Company website, www.victoriamills.in

The above Unaudited Financial Results for the quarter and three month ended June 30th 2024

have been reviewed by the Audit Committee in its meeting held on August 13th 2024 and

approved by the Board of Directors in its meeting held on August 13th 2024. The Statutory

	विवस्ण		वर्ष अछोर		
अ. क्र.		30.06.2028 32.03.2028		30.06.7073	39.03.7078
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
٤.	कार्यचलनामधून एकूण उत्पन्न	११,९०२.९४	१५,५२५.२६	९,२७०.०१	४६,०६५.७८
۲.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अतिविशेष व अतिसामान्य बार्बीपश्चात)	४०८.४६	५७६.६६	२८१.६३	१,५६३.६१
n.	कर पूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा (अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपश्चात)	४०८.४६	५७६.६६	२८१.६३	१,५६३.६१
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष व/वा अतिसामान्य बाबीपूर्व)	३०५.६५	४२१.२६	२११.०६	१,१६०.९६
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता निञ्चळ नफा/ (तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	३०५.६५	४२१.२६	२११.०६	१,१६०.९६
ξ.	प्रदानित इक्रिटी भाग भांडवल	१,३००.००	१,३००.००	१,२००.००	१,३००.००
G.	राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)		३,७५८.७६		३,७५८.७६
८.	प्रति शेअर उत्पन्न (अतिसामान्य बाबीपूर्व) (रु. १०/- प्रत्येकी) चालू व खंडित कार्यचलनाकरिता				
	१. मूळ	२.३५	३.२९	१.७६	9.48
	२. सौम्य	१.९१	3.83	१.७६	9.39

टिप: १. बरील हे दि. ३०.०६.२०२४ रोजी तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा क्सितृत प्रारूपाचा १. वरील हे दि. ३०.०६.२०२४ रोजी तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा क्सितृत प्रारूपाच सरांश सेबी (एलओडीआर) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सकेज यांच्यासह दाखल करण्यात आले आहे. तिमाही अहलवाचा संपूर्ण प्रारूप एनएसई वेबसाइटwww.nseindia.com व बीएसई www. bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.dcinfolech.com वर उपलब्ध आहे.

२. वरील अलेखापरीक्षित् वित्तीय अहवालाचा तिमाही अखोर ३० जून, २०२४ अखोर लेखा समिती द्वारे दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजी मंगळवार, १०.०० वा. लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व दि. १३ ऑगस्ट, २०२३ रोजी मंगळवार, ११.३० वा. त्यांची सभा आयेजित केली आहे.

डीसी इन्फोटेक ॲन्ड कम्युनिकेशन लिमिटेडकरिता सहा / — चेतनकुमार तिंबाडिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०६७३१४७८



ठिकाण : मुंबई दि. १३ ऑगस्ट, २०२४

### हरिष टेक्सटाईल इंजिनीअर्स लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : २ रा मजला, १९, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०६९. सीआयएन : L29119MH2010PLC201521 दुर. +९१ २२ ६६४९०२५१ वेबसाइट : <u>www.harishtextile.com</u> ई-मेल : investor@harishtextile.com

दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अनु.	विवरण	तिमाही अस्बेर			वर्ष अस्वेर	
泵		३० जून, २०२४ (अलेखापरीक्षित)	३० जून, २०२३ (अलेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२४ (लेखापरीक्षित)	३१ मार्च, २०२४ (लेखापरीक्षित	
٤,	कार्यचलनातून एकूण महसूल	३,०८६.७२	२,८६६.६२	3,564.30	१३,२५८.५	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/चा अतिविशेष बाबी)	१६.७९	2.29	(૧૦૫,હ4)	(३५.८५	
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निष्वळ नका/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बावीपश्चात)	१६.७९	7.79	(१०५.७५)	(\$4.64	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त य/बा अतिविशेष बाबीपश्चात)	<b>१</b> ०.५२	ફ. ૧૫	(८६.२६)	(२८.२७	
۹.	कालावधीकरिता एकूग सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) च करपश्चात अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	<b>१</b> ०.५२	\$. <b>9</b> 4	(८६,२६)	(२८.२७	
ξ.	समधाग भांडवल	\$\$\$.50	\$\$\$.50	333.50	333.5	
19.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	-	488.6	
٤.	प्रति शेअर उत्पन्न (रू. १०/-प्रत्येकी) (चालू य खंडित कार्यचनलाकरिता )					
	१. मूळ	0.32	0.88	(२,५९)	(0.64	
	२. सीमिकत	0.32	0.83	(२.५९)	(0.64	

वरील हे सेबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गर दि. १३ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या स्टॉक एक्सचेजेससह दाखाल दि. ३० जून, २०२४ तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित स्थार्य वित्तीय अख्यालांच्या विस्तृत ग्रारूपांचे साराश आहे. दि. ३० जून, २०२४ रोजी तिमाही अख्येतकीता वित्तीय अह्यालांच संपूर्ण स्वरू कंपनीची वेबसाइट <www.harishtextile.com> वर स्टॉक एक्सचे वेबसाइट वेबसाइट <www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व त्यानंतर कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे दि १३ ऑगस्ट, २०२४ रोजी

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरित

#### (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) (अलेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) ६९२.७५ ४६९.९२ ९५०.२६ -324,50 20.60

(२.२५)

टिप:

दे. वरील विनीय अहवाल लेखा समिती द्वारे मंडळाच्या सोमवार, दि. १२ ऑगस्ट, २०२४ रोजी पाहण्यात आला आहे व कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे
सदा सभेच्या दिवशी मंदर केला आहे.

दे. यत तिमाही आक्र्रेडचारी पिपुष्ट/ रिक्लासिकाईड करणे आवश्यक आहे.

३. वरील अहवाल संची (सूची अनिवायता च विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेस समवेत दाखल तिमाही/ वार्षिक वितीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वितीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/ वार्षिक वितीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज अर्थात
www.bsenda.com वर उपलब्ध आहे.
स्थायी वित्तीय अहवालावरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे :

(४.१४)

तिमाही अखेर

कार्यचलनातून महसूल -368.33 कर पूर्व निब्बळ नफा दि. १४.०८.२०२४ ठिकाण : मुंबई

ग्लोबल स्पेस टेक्नोलॉजीस लिमिटेडक्सि

0.86

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड सीआयएन: L70100MH1993PLC394793

नोंदणीकृत कार्यालय: ए-३०९, कॅनरा बिझीनेस सेटर प्रीमायसेस सीएस लि., लिंक रोड, लक्ष्मी नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई ४०० ०७५.दूर. क्र. ९१-२२ २१६ ४६०००

वेबसाइट : www.shraddhaprimeprojects.in ईमेल : shraddhaprimeprojects@gmail.com दि. ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात ईपीएस वगळता)

अ. क्र.	विवरण	३० जून, २४	३१ मार्च, २४	३० जून, २३	३१ मार्च, २
ж.		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२६०७.२६	३०६८.४२	२८६.४१	८३८१.३२
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अतिविशेष व अतिरिक्त बाबी पूर्व)	२०२.१८	६९६.०३	26.32	१०६४.२७
э.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर पूर्व, अतिसामान्य व/वा अतिरिक्त बाबी पश्चात)	२०२.१८	६९६.०३	26.32	१०६४.२७
٧.	कालावधीकरिता निळ्ळ नफा/तोटा (कर पश्चात, ऑविशेष बाबी व/वा अतिरिक्त बाबी पश्चात)	१५५.२४	(६६७.४६)	46.90	६५६.४८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)		(६७७.६५)	५७.९०	६४६.२९
ξ.	इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति शेअर)	२,०२०.०५	२,०२०.०५	४५५.४८	२,०२०.०५
<b>19.</b>	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	३,२६२.४६
٤.	उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस)				
	ए. उत्पन्न प्रति शेअर (रु. मधये) (वार्षिकी नाही)	0.66	(३.३५)	१.२७	8.34
	बी. उत्पन्न प्रति शेअर सींम्य (रु. मधये) (वार्षिकी नाही)	ele), o	(३.३५)	१.२७	8.34

	(रु. लाखात इपाएस वगळता)							
			वर्ष अखेर					
अ. क्र.	विवरण	३० जून, २४	३१ मार्च, २४	३० जनू, २३	३१ मार्च, २४			
, .		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)			
Ψ.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२,२०४.९८	१,७१६.८२	-	४,३२७.८६			
बी.	कर पश्चात नफा	२९१.४०	(१६१.८६)	(९.२८)	७६९.६४			
सी.	कर पूर्व नफा	१५८.१४	(१००.३६)	(९.२८)	६५३.३६			
डी.	कालावधीकरिता एकूण सर्वसमोवशक उत्पन्न	१५८.८६	(१००.३६)	(९.२८)	६४३.१७			
<ol> <li>त्रील अलेलाग्रीकित स्थारी विलीम अल्लाल थटा पार्टम गोर्नेक्सम विधिनेट (कंपनी) गाँचे भगीटारी मंस्था गाँच व प्रमंदित</li> </ol>								

भागीदारी संस्था (ग्रुप म्हणून संदर्भित) यांना १२ ऑगस्ट, २०२४ रोजी आयोजित त्यांच्या संबंधित सभेच्या संचालक

मंडळाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे. संचालक मंडळादारे मॉनिटर्स व व्यवसाय उपक्रम सिंगल सेगमेंट अर्थात रिअल इस्टेट डेव्हलोपमेंट व संबंधित बांधकाम

उपक्रम, एकत्रित वित्तीय अहवाल आवश्यकात आनुसार आयएनडी एएस-१०८ अनुसार कार्यचलन सेगमेंट्स आहे. पुढे, ग्रुपेच कार्यचलन भारताने रद्द केले. ४. वरील दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तीन महिने आकडेवारी लेखापरीक्षित अहवाल दि. ३१ मार्च, २०२४ पर्यंत पाहण्यात

आला आहे व अलेखापरीक्षित अहवाल दि. ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत प्रसिद्ध केला आहे.

. इनकम टॅक्स विभाग (विभाग) सर्च ॲक्टिव्हीटी (दि सर्च) अनुसार दि इनकम टॅक्स ॲक्ट. १९६१ च्या अनुच्छेद १३२ अंतर्गत विविध जागांकरिता ग्रुप दरम्यान मे, २०२४ आहे. गुपने आवश्यक सपोर्ट व को-ऑपरेशन करून इनकम-टॅक्स अधिकृत सर्च करावे व आवश्यक सर्व दस्तावेज डाटा यांच्यासह विभाग उत्तर इनकम टॅक्स ॲक्ट, १९६१ च्या अनुच्छेद १३१(१ए) अनुसार करावे. स्टॉक एक्सचेजेससह अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे व तीने

महिने अखेर ३० जून, २०२४ करिता उपलब्ध आहे. त्यामुळे सदर विभागाद्वारे प्रक्रिया करण्यात येईल व ज्ञात अडथळे व नात अञ्चर पूर्व, १८० नाता अञ्चर प्राप्त अञ्चर कार्य अञ्चर प्राप्त अञ्चर कार्य असत्यम् त्यावरील दुस्त्वी केली जाईल. इ. संबंधित गत वर्ष/ कालावधीकरिता आकडेवारी ख्रिएड/ रिक्लासिफाईड करण्यात आली आहे व चालू कालावधीच्या

स्पष्टीकरणासह आवश्यक माहिती घेतली आहे.

संचालक संद्र्याच्या वतीने व त्यांच्याकरित श्रद्धा प्रार्डम प्रोजेक्टस लिमिटेड करिता

सुधीर मेहता व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ०२२१५४५२)

ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक

. करनी (भारतीय लेखा अवस्वत) त्रमा २०१५ व कंपन आह. अरुनी (भारतीय लेखा अवस्वत) त्रमा २०१५ व कंपनी (भारतीय लेखा अहबाल) सुधारणा नियम, २०१६ च्या नियम ३ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित अनुसार भारतीय लेखा अहबालासमयेत वरील अलेखापरीक्षित वित्तीय